



# GANESH BENZOPLAST LIMITED

CIN:L24200MH1986PLC039836 / PAN NO : AAACG1259J

**Regd. Off. :** Dina Building, 1<sup>st</sup> Floor, 53 Maharshi Karve Road, Marine Lines (E), Mumbai - 400 002.

Tel. : (91) (22) - 6140 6000 • Fax : 6140 6001 / 2839 5612

Email : compliances.gbl@gmail.com • Website : www.gblinfra.com

---

November 02, 2020

To,

Department of Corporate Services,  
Bombay Stock Exchange Ltd.  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001.

Dear Sir,

**Ref: BSE CODE 500153**

**Sub: Submission of Corrigendum to Postal Ballot Notice**

Please find enclosed the copy of Corrigendum to our Postal Ballot Notice dated 7th October, 2020 published on 2nd November, 2020 in Business Standard and Mumbai Lakshdeep (Marathi).

This Corrigendum is issued in Continuation of and should be read in conjunction with the Original Postal ballot Notice dated 7th October, 2020 which was dispatched to the Shareholders on 7th October, 2020.

All other contents of the Notice to the Members remain the same as before. The corrigendum is also placed on the website of the Company viz. [www.gblinfra.com](http://www.gblinfra.com)

You are requested to take the above in your records.

Thanking you,  
Yours Faithfully,  
**For Ganesh Benzoplast Ltd.**

**Sd/-**  
**Ekta Dhanda**  
**Company Secretary & Compliance Officer**

**Encl: As above**



**EURO MULTIVISION LIMITED**  
CIN: L32300MH2004PLC145995  
**Registered Office:** F/12, Ground Floor, Sangam Arcade, Vallabhbhai Road, Vile Parle (West), Mumbai 400 056  
Phone: +91-22-4036 4036; Fax: +91-22-4036 4037;  
**E-mail:** info@euromultivision.com; **Website:** www.euromultivision.com;

**PUBLIC NOTICE**

The Members are hereby informed that the 16<sup>th</sup> (Sixteenth) Annual General Meeting ("AGM") of the Members of **Euro Multivision Limited** will be held on Wednesday, 25<sup>th</sup> November, 2020 at 10.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of 16<sup>th</sup> AGM which will be e-mailed separately to the members in due course.

Pursuant to the General Circular numbers 20/2020 dated 5<sup>th</sup> May, 2020, 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020, 17/2020 dated 13<sup>th</sup> April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12<sup>th</sup> May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue, in compliance with the aforesaid Circulars, Companies Act, 2013 ("the Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") the AGM of the Company will be held through VC/OAVM.

Notice and the Annual Report for the financial year ended 31<sup>st</sup> March, 2020 will be sent electronically to those Members whose e-mail address(es) are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar and Share Transfer Agent. The copy of the Notice will also be made available on the website of the Company viz., [www.euromultivision.com](http://www.euromultivision.com) and on the websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the Website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).

In line with the Circulars issued by MCA and SEBI, Members are advised to update their Email Ids in order to receive electronic copies of Annual Report/login credentials, in the manner mentioned below, since no physical copies of Annual report will be dispatched to any member:

Members hold shares in physical mode and have not update their email addresses with the Company/Depository Participant(s)/Registrar and Share Transfer Agent ("RTA") are requested to update their email addresses by writing to Company's email id or RTA email id Link Intime India Private Limited with the subject line "Request to update email id" at [mt.helpdesk@linkintime.co.in](mailto:mt.helpdesk@linkintime.co.in). Members are requested to submit request letter mentioning the Folio No. and Name of Member along with the scanned copy of the Share Certificate (front and back), PAN (self - attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card). Members hold shares in dematerialized mode and have update their email addresses are requested to register/update their email addresses with the Depository Participant(s) or by email to the Company's mail id or RTA email id [info@euromultivision.com](mailto:info@euromultivision.com) / [mt.helpdesk@linkintime.co.in](mailto:mt.helpdesk@linkintime.co.in).

The Company and RTA Shall Co-ordinate with CDSL and provide login credentials to the above mentioned shareholders, subject to the receipt of the required documents and information from the members.

**VOTING THROUGH ELECTRONIC MODE (E-VOTING):**

The Company has entered into agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL), authorized e-voting agency, for facilitating voting through electronic means ("remote e-voting") to enable the members to exercise their right to vote on the resolution proposed to be passed at the AGM as well as for the members who are present at the AGM through VC/ OAVM facility and wish to cast their vote during the AGM, through e-voting system ("e-voting")

The manner of 'remote e-voting' and 'e-voting' during the AGM, for members holding shares in physical mode, dematerialized mode and for members who have not registered their e-mail addresses will be provided in details in the Notice of the AGM.

In case you have any queries or issues regarding e-voting/remote e-voting, you may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) at [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com) or call at 1800225533.

**For Euro Multivision Limited**  
**Sd/-**  
**Hitesh Shah**  
Chairman & Whole Time Director  
DIN: 00043059

**Place:** Mumbai  
**Date:** October 31, 2020

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that certificate for 100 shares of BAJAJ STEEL INDUSTRIES LTD in the name of PAREKH BHARATI JAYANTILAL under folio no. P01056 Bearing Cert. Nos. 23111 And Dist. Nos.1759501-1759600 Have been lost or mislaid and application has been made to the Company to issue duplicate in lieu thereof.

Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company's Registrars & Transfer Agents at "ADROIT CORPORATE SERVICES PVT LTD." 19, Jafferbhoy Industrial Estate, 1<sup>st</sup> Floor, Makhwana Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai - 400059 within 15 days from the date of publication of this Notice, else the Company will proceed to issue Duplicate Certificates.

**Date :** 02.11.2020  
**Place :** Mumbai

**Sd/-**  
**PAREKH BHARATI JAYANTILAL**  
E-11, Bina Apartment, Sir M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400069

**PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT our clients are desirous of purchasing property belonging to Cyrus Ardeshir & Asbana Ardeshir also known as Asbana Ardeshir consisting of Flat No.1801 on the 18<sup>th</sup> floor admeasuring 113 sq. mts. equivalent to 1215 sq.ft. carpet area in the 'A' Wing of building known as Lotus Enpar Residency alongwith two car parking spaces and right to use exclusively attached terrace garden and situated at C. S. No.1/445 of Lower Panel Division, Shankar Rao Naram Path, Off Pandurang Budhkar Marg, Lower Panel, Mumbai 400 013 (hereafter referred as "the said property").

All persons having any claim, share, right, title of interest to or upon the said property or any part thereof by way of sale, transfer, exchange, assignment, mortgage, charge, pledge, gift, trust, covenant, inheritance, possession, lease, sub-lease, license, hair, tenancy, sub-tenancy, maintenance, bequest, encumbrance or encroachment by operation of law or otherwise howsoever, are hereby called upon to make the same known in writing alongwith certified true copies of documentary proof in support, to us at our address at Flat No.2, Court View, 126, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai 400 020 within 14 days from the date of publication of this notice in the newspaper, failing which it shall be presumed the Cyrus Ardeshir and Asbana Ardeshir also known as Asbana Ardeshir are absolute and exclusive owners of the said property and that the said property is free of all encumbrances and the title of the said property is marketable. Dated this 2nd day of November 2020.

**Jayakars**  
**Advocates & Solicitors**  
Court View, 126 Maharshi, Karve Road, Churchgate, Mumbai 400 020  
Email: [rajanjayakar1948@gmail.com](mailto:rajanjayakar1948@gmail.com)

**FORM NO. RSC - 4**  
[Pursuant to rule 3(3)]

**Before the National Company Law Tribunal Bench at Mumbai**  
**Company Petition No 1188/ MB/ 2020**  
**Earnest Towers Private Limited .... Petitioner Company**

**PUBLIC NOTICE**

Notice may be taken that a Petition was presented to the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") on the 27th day of October, 2020 for confirming the reduction of share capital of Earnest Towers Private Limited ("the Petitioner Company") by utilization of balance in the Securities Premium Account to set-off the accumulated losses of 11,60,68,906/- (Rupees Eleven Crores Sixty Lakhs Sixty Eight Thousand Nine Hundred and Six only) and to reduce 3,09,70,800 (Three Crores Nine Lakhs Seventy Thousand and Eight Hundred only) subscribed, issued and fully paid up Equity Shares of Rs.10/- (Rupees Ten Only) each for an aggregate consideration of Rs.154,85,40,000 (Rupees One Hundred and Fifty-Four Crores Eighty-Five Lacs and Forty Thousand Only) towards the shares reduced.

Pursuant to the capital reduction, the equity share capital of the Petitioner Company shall be reduced from Rs.185,60,45,890/- (Rupees One Hundred and Eighty-Five Crores Sixty Lakhs Forty-Five Thousand Eight Hundred and Ninety only) divided into 18,56,04,589 (Eighteen Crores Fifty-Six Lakhs Four Thousand Five Hundred and Eighty-Nine only) equity shares of Rs.10/- (Rupees Ten Only) each to Rs.154,63,37,890/- (Rupees One Hundred and Fifty-Four Crores Sixty-Three Lakhs Thirty-Seven Thousand Eight Hundred and Ninety Only) divided into 15,46,33,789 (Fifteen Crores Forty-Six Lakhs Thirty-Three Thousand Seven Hundred and Eighty-Nine only) equity Shares of Rs.10/- (Rupees Ten only) each. The balance in the Securities Premium Account of the Company shall be reduced from Rs.630,23,60,000/- (Rupees Six Hundred Thirty Crores Twenty Three Lakhs and Sixty Thousand only) to Rs.494,74,59,094 (Rupees Four Hundred Ninety Four Crores Seventy Four Lakhs Fifty Nine Thousand and Ninety Four only).

The notices to individual creditors of the Petitioner Company is in the process of being issued. The list of creditors prepared on the 20th day of August 2020 by the Petitioner Company is available at the registered office of the Petitioner Company and at the office of its Advocates M/s.Hemant Sethi & Co., 309, New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda Fort, Mumbai – 400 023, Maharashtra, for inspection on all working days during Monday to Friday between 11 AM to 4 PM, till the date of final hearing.

If any creditor of the Company has any objection to the application or the details in the list of creditors, the same may be sent (along with supporting documents) and details about his name and address and the name and address of his Authorized Representative, if any, to the undersigned at the registered office of the Company i.e. Plot no. C-54 & C-55, "G" Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra or email: [compliance@embassyofficeparks.com](mailto:compliance@embassyofficeparks.com) within three months of date of this notice.

If no objection is received within the time stated above, entries in the list of creditors will, in all the proceedings under the above petition to reduce the share capital of the Company, be treated as correct.

It may also be noted that a hearing has been fixed for 04th day of February 2021 on which the Hon'ble NCLT shall hear the application. In case any creditor intends to attend the hearing, he should make a request along with his objections, if any.

**For Earnest Towers Private Limited**  
**Sd/-**  
**Deepika Srivastava**  
Director

**E-AUCTION SALE NOTICE**  
**TULSI EXTRUSIONS LIMITED (IN LIQUIDATION)**  
**Reg. Off.:** Plot No. N-99, M.I.D.C. Area, Jalgaon-425003, (MH).  
**Liquidator:** Mr. Amit Chandrashekhar Poddar  
**Email:** [ip.tulsi@gmail.com](mailto:ip.tulsi@gmail.com).  
**Contact No:** +91 77090 18000  
**Liquidator Registered Address:-** 'AKSHAT', 7, Vijay Nagar, Katol Road, Opp. NCC Office, Nagpur – 440013  
**Correspondence Address:** - 3rd Floor, Meera Apartments, Above Durva Restaurant, Opp. Yeshwant Stadium, Dhantoli, Nagpur – 440012.  
**Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016.**  
**Date and Time of Auction:** 10.11.2020 from 11.00 a.m. to 1.00 p.m.  
**(With unlimited extension of 5 minutes each)**

The Hon'ble National Company Law Tribunal has pronounced the Liquidation Order under section 33(1)(a) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (hereinafter referred as "Code" or "IBC") in respect of **Tulsi Extrusions Limited** (herewith referred as "Company") vide orders dated 20<sup>th</sup> February 2020 and 02<sup>nd</sup> March, 2020, uploaded on NCLT website on 24<sup>th</sup> June, 2020. By the said order appointed **Mr. Amit Chandrashekhar Poddar** (Insolvency Professional) having IBBI Registration No: **IBBI / IPA-001 / IP-P00449 / 2017-18 / 10792** as the Liquidator of the Company.

Sale of Assets and Properties owned by **Tulsi Extrusions Limited (in Liquidation)** forming part of Liquidation Estate is in possession of the Liquidator. The sale of properties will be done by the undersigned through the e-auction platform <https://ncltauction.auctiontiger.net>.

SN	ASSETS	RESERVE PRICE & EMD (Rs. In Lakhs)	INCREMENTAL VALUE (Rs. In Lakhs)
1.	Company as a whole (As Going Concern) basis including the brand value and goodwill.		
1.1	(Factory) Industrial Land and Building Situated at Addl. MIDC Area, Taluka and Dist. Jalgaon. - (Unit1) Plot No. N-99, N-100, N-109, N-108 (admeasuring 4,000 Sq. Mtrs each i.e. total 16,000 Sq. Mtrs.) and (construction of 3,622.16 Sq. Mtrs. in total) - (Unit 2) H-16 and H-17 (admeasuring 3,955 Sq. Mtrs each i.e. total 7,910 Sq. Mtrs.) and (construction of 1,624.26 Sq. Mtrs. in total). - (Unit 3) G-51 and G-52 (admeasuring 1,000 Sq. Mtrs each i.e. total 2,000 Sq. Mtrs.) and (construction of 323.51 Sq. Mtrs. in total).	2900.00 (EMD 290.00)	1.00
1.2	Non - Agricultural Freehold Land Situated at 1289(1), 1289 (2), 1289 (3), 1289(4) in Paldhi, Tal. Jamner, Dist. Jalgaon, Maharashtra (admeasuring 114,800 Sq. Mtrs in total).		
1.3	Agricultural Land Situated at Gat No. 1630, 1632, 1662 & 1672, Nashirabad Village, Tal. & Dist. Jalgaon (admeasuring 117,200 Sq. Mtrs in total).		
1.4	Plant & Machinery Situated at Plot No. N-99, N-100, N-109, N-108 (Unit1), H-16 and H-17 (Unit 2), G-51 and G-52 (Unit 3) at Addl. MIDC Area, Taluka and Dist. Jalgaon		
1.5	Securities and Financial Assets comprising of Non-Current Investments, Loans & Advances, Inventories, Trade Receivables, Cash & Bank Balances and Other Assets of the Company, not covered elsewhere above		

**TERMS AND CONDITION OF THE E-AUCTION ARE AS UNDER:**

- E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider M/s e-procurement Technologies Limited (Auction Tiger).
- The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website <https://ncltauction.auctiontiger.net>. Contact: Mr. Praveenkumar Thevar - 9722778828 - 079 6813 6854/55/51 079-6813 6800 E-mail: [praveen.thevar@auctiontiger.net](mailto:praveen.thevar@auctiontiger.net) & [nclt@auctiontiger.net](mailto:nclt@auctiontiger.net)
- The Liquidator have right to accept or cancel or extend or modify, etc. any terms and conditions of E- Auction at any time. He has right to reject any of the bid without giving any reasons.
- EMD (i.e. 10 % of Reserve Price) & Documents submission deadline is 05:00 PM IST on 09<sup>th</sup> November 2020 and E-Auction will be conducted from 11:00 AM till 01:00 PM IST on 10<sup>th</sup> November 2020.

**Amit Chandrashekhar Poddar**  
**(Liquidator)**  
**Tulsi Extrusions Limited**  
**IBBI / IPA-001 / IP-P00449 / 2017-18 / 10792**

**Date:** 02.11.2020  
**Place:** Nagpur

**GANESH BENZOPLAST LIMITED**  
CIN L24200MH1986PLC039836  
**Regd. Office:** Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road, Marine Lines, Mumbai-400 002 **Website:** [www.gblinfra.com](http://www.gblinfra.com),  
**Email:** [investors@gbllinfra.com](mailto:investors@gbllinfra.com), **Telefax:** 022-2200 1928

**CORRIGENDUM TO THE POSTAL BALLOT NOTICE DATED 7<sup>th</sup> OCTOBER, 2020**

Dear Member(s),

This has reference to the Notice of Postal Ballot dated 7<sup>th</sup> October, 2020 issued by the Company for the purpose of seeking members' approval by way of Special Resolutions for the Special Businesses contained in the said Notice of Postal Ballot. Corrigendum to postal ballot notice dated 7<sup>th</sup> October, 2020 to pass the resolution specified in Item No.2.

1. The Point vii of Explanatory Statement annexed to the postal ballot notice is replaced as under and shall be read as follows:

**vii. Intention of Promoters, directors or key managerial personnel to subscribe to the offer**

The following persons of Promoters and Promoter group viz. Tarang Advisory Private Limited, Sushila Pilani, Poonam Pilani, Rishi Pilani (Managing Director & Promoter), Anish Modi, Rhea Rishi Pilani and Vedansh Rishi Pilani, of GBL who are selling shareholders of Stolt Rail Logistic Systems Limited (36.52%) shall be issued 44,64,080 equity shares of Ganesh Benzoplast Limited, as part of this preferential issue.

Except the names mentioned above the other promoters, promoter group, Directors and KMPs are not subscribing in this preferential offer. Further, Mr. Ramesh Pilani, Mr. Ramakant Pilani KMPs and Mr. Raunak Pilani, Director being relatives of Mr. Rishi Pilani will be deemed to be interested in the proposed resolution, but they are not subscribing in this preferential offer.

2. The Point xii of Explanatory Statement annexed to the postal ballot notice is replaced as under and shall be read as follows

**xii. Justification for the allotment proposed to be made for consideration other than cash together with valuation report of the registered valuer.**

Ganesh Benzoplast Limited intends to acquire 86.52% stake of Stolt Rail Logistic Systems Limited.

In order to conserve the cash resources of the Company for further expansion and future business purposes, the Management decided to issue equity shares of Ganesh Benzoplast Limited as consideration for the acquisition of shares of Stolt Rail Logistic Systems Limited to the selling shareholders of Stolt Rail Logistic Systems Limited.

Further, as per Regulation 163(3) of ICDR Regulations, where the equity shares are issued on a preferential basis for consideration other than cash, the valuation of the assets in consideration for which the equity shares are issued shall be done by an Independent Valuer. Accordingly, M/s. TPG & Co, Chartered Accountants – Registered and Independent Valuer, SFA – IBBI/IRV/06/2018/10207 vide their report dated 08 October, 2020, have independently valued the business of Stolt Rail Logistic Systems Limited, which shall be submitted to the stock exchange where the equity shares of the issuer are listed.

3. The Point xv of Explanatory Statement annexed to the postal ballot notice is replaced as under and shall be read as follows:

**xv. The Identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the shares proposed to be allotted and/or who ultimately control the proposed allottees, the percentage of post preferential issue capital that may be held by them and change in control, if any, consequent to the Preferential Issue.**

Sr. No.	Name of the Proposed Allottees	Category	Ultimate Beneficial Owners	Percentage of post-Preferential Allotment capital to be held	Change in control
1	Stolt-Nielsen Singapore Pte Ltd.	Public	Stolt Nielsen Limited, the ultimate holding company of Stolt-Nielsen Singapore Pte Ltd. is listed on OSLO stock exchange in Netherlands	9.80	The proposed Preferential Allotment would not result in change of control of the Company.
2	Tarang Advisory Pvt Ltd.	Promoter	Mr. Anish Modi & Mrs. Sangeeta Modi	4.81	
3	Sushila Pilani	Promoter	Not Applicable	5.59	
4	Poonam Pilani	Promoter	Not Applicable	1.73	
5	Rishi Pilani	Promoter	Not Applicable	2.55	
6	Anish Modi	Promoter	Not Applicable	0.56	
7	Rhea Rishi Pilani	Promoter	Not Applicable	0.001	
8	Vedansh Rishi Pilani	Promoter	Not Applicable	0.001	

*\*with effect from 16th October, 2020, Equity Shares held by Stolt Nielsen Singapore Pte Ltd in Stolt Rail Logistic Systems Limited got dematerialised.*

This Corrigendum is issued in Continuation of and should be read together with the Original Postal Ballot Notice dated 7<sup>th</sup> October, 2020 which was dispatched to the Shareholders on 7<sup>th</sup> October, 2020.

All other contents of the Notice to the Members remain the same as before. The corrigendum is also placed on the website of the Company [www.gblinfra.com](http://www.gblinfra.com) and also communicated to the BSE where the Equity shares of the Company are listed.

**By order of the Board**  
**For Ganesh Benzoplast Limited**  
**Sd/-**  
**Ekta Dhandia**  
Company Secretary & Compliance Officer

**Place:** Mumbai  
**Date:** October 31, 2020

**PUBLIC NOTICE**  
**IN THE MATTER OF**  
**EDELWEISS INVESTMENT ADVISER LIMITED V. LILY REALTY PVT LTD & ASIT KOTICHA**

Public at large is informed by way of this notice that our client 'EDELWEISS INVESTMENT ADVISER LIMITED has filed a suit bearing CS (COMM) No. 397 OF 2020 titled '**EDELWEISS INVESTMENT ADVISER LIMITED V. LILY REALTY PVT LTD & ASIT KOTICHA** before the Hon'ble High Court of Delhi at New Delhi inter-alia other prayers seeking recovery of Rs. 103,32,23,620.51/- (INR One Hundred Three Crore Thirty Two Lacs Twenty Three Thousand Six Hundred Twenty and Fifty One Paisa) alongwith future and Pendent-lite interest.

The Hon'ble High Court of Delhi at New Delhi vide its order dated 29.09.2020 in above suit has restrained the Defendant No. 2 namely Mr. Asit Koticha R/o Rameshwar Appt, 23<sup>rd</sup> Floor, Palkhe Wadi, K.D Marg, Prabhadevi, Mumbai – 400028 to create any charge, encumbrance or liability on the following properties:

(I) Flat no. 702, Shilpa Apartments, Shankar Ghanekar Marg, Prabhadevi, Mumbai  
(ii) Flat no. 1902 Rameshwaram Apartments, KD Marg, Prabhadevi, Mumbai  
(iii) Flat Rameshwaram Apartments Pent House, KD Marg, Prabhadevi, Mumbai

The public at large is hereby notified and informed not to deal with or enter into any transaction sale, lease or otherwise in any manner in respect of the aforementioned properties in terms of the aforesaid order of the Hon'ble High Court.

Arveena Sharma, Advocate  
For ASA LEGAL SERVICES LLP  
(Law Firm)  
3 BIRBAL ROAD, JANGPURA EXTENSION  
GROUND FLOOR, NEW DELHI – 110014  
Mobile No. +91-9311052521  
Email: [asa@asalegal.in](mailto:asa@asalegal.in)

**PAISALO**  
EASY LOAN आसान लोन  
**PAISALO DIGITAL LIMITED**  
FORMERLY KNOWN AS S. E. INVESTMENTS LIMITED  
REGD. OFF: CSC, PCKET 52, NEAR POLICE STATION, CR PARK, NEW DELHI-110019  
TEL: +91 11 43518888 FAX: + 91 11 43518816 WEB: [www.paisalo.in](http://www.paisalo.in)  
CIN: L65921DL1992PLC120483 अर्थ: समाजस्य न्यासः

**EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020**

Particulars	₹ in Lacs except EPS)			
	Quarter Ended		Half Year Ended	
	30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)
Total income from operations	7985.26	8655.87	9273.57	16641.13
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2905.42	2171.71	2443.39	5077.13
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2905.42	2171.71	2443.39	5077.13
Net Profit for the period after tax	2194.67	1506.98	2004.91	3701.65
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2194.67	1506.98	2004.91	3701.65
Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)	4229.22	4229.22	4229.22	4229.22
Reserves excluding Revaluation Reserves (as per balance sheet of previous accounting Year)	—	—	—	—
Earnings per Share (of Rs. 10 each) (not annualised)	5.19	3.56	4.74	8.75
Basic (In Rs.) : Diluted (In Rs.) :	5.19 5.19	3.56 3.56	4.74 4.74	8.75 8.75

**Notes:**

1) The key standalone financial information of the Company is as under:

Particulars	Quarter Ended		Half Year Ended	
	30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)
Total income from operations	7053.91	7817.21	8309.28	14871.12
Profit before tax	2889.44	2152.81	2415.38	5042.25
Profit after tax	2182.37	1504.39	1980.55	3686.76

2) The above is an extract of the detailed Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Consolidated/Standalone) are available on the website i.e. [www.paisalo.in](http://www.paisalo.in) and on the Stock Exchanges' websites i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

**Place :** New Delhi  
**Date :** 31.10.2020

**For and on behalf of Board of Directors**  
**Sd/-**  
**(SUNIL AGARWAL)**  
Managing Director

**SBI STATE BANK OF INDIA Stressed Assets Management Branch**  
1st Floor, Plot No.1, Arera Hills, Bhopal -462011 (M.P.) E-mail : [sbi.04293@sbi.co.in](mailto:sbi.04293@sbi.co.in) In Ph.: 0755-4050748, 4050759

**Appendix – IV-A**  
[See Proviso to rule 8 (6)]  
**SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**  
**E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Consortium Banks which includes **State Bank of India, Central Bank of India, Punjab National Bank, Canara Bank** (herein after called as the consortium), as Secured Creditors the physical possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank Of India on behalf of Consortium member banks Secured Creditors, will be sold on " As is Where is", As is What is" and Whatever there is" on 19.11.2020, for recovery of **Rs.127,36,39,091.00 (Rupees One Hundred and Twenty Seven Crore Thirty Six Lakh Thirty Nine Thousand and Ninety only )** as on 15.07.2016 + Interest cost & expenses w.e.f. 16.07.2016 (as per Demand Notice dated 15.07.2016 ) due to the secured creditor from **M/s Goel Agrigreen Fields Pvt. Ltd. (Borrower)** Address: Village – Kesla, Tahseel – Itarsi, Distt Hoshangabad (M.P.) and Guarantors/ Corporate Guarantors  
(i) **M/s M/s Ritebanc Green Agro Solutions Pvt. Ltd., (Corporate Guarantor)**  
(ii) **M/s Anhita Financial Services (Bombay) Pvt Ltd. (Earlier M/s Arc Financial Services Bombay Pvt. Ltd.) (Corporate, Guarantor)**  
(iii) **M/s Kingsize Properties Pvt. Ltd., (Corporate, Guarantor)**  
(iv) **Mukul Kakar S/o Ajay Kumar Kakar, (Guarantor)**  
(v) **Mukul Mahendru S/o Pradeep Kumar Mahendru, (Guarantor)**  
The reserve price, earnest money deposit (EMD) and bid Increment will be as per table given below:

Name of Title Deed Holders	Description of Property/ies	Reserve Price / Earnest Money Deposit (EMD) / Bid Increment Amount
<b>M/s King Size Properties Pvt Ltd.</b>	Office Unit No.801, 8th Floor, Vaidehi Param House, Survey No 356 Hissa No 1 & 2, CTS No. 4093 & 4092, Village Kote Kalyan, Santa Cruz (E), Mumbai having carpet area of 2070 sq. ft. <b>Physical Possession date : 28-02-2017</b>	<b>Reserve Price (Rs)</b> <b>3,97,00,000/-</b> <b>Earnest Money Deposit (EMD) 10% of reserve Price i.e.</b> <b>Rs. 39,70,000/-</b> <b>Bid Increment Amount Rs. 25,000/-</b>

**Note :** A Securitisation Application (S.A. No. 340/2016) has been filed by the borrower/guarantor before the Hon'ble DRT, Jabalpur which is pending for adjudication. Therefore, the auction is subject to the decision of the aforesaid Securitisation Application.

**Date & Time of e-Auction Date : 19-11-2020 from 11.00 a.m. to 2.00 p.m.**  
**with unlimited extension of 5 minutes each**  
**Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc.:**  
**On or before 17.11.2020 upto 5.00 p.m.**

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the secured Creditor website <https://www.sbi.co.in> & IBAP Portal <https://www.ibapi.in>  
**STATUTORY NOTICE UNDER PROVISIO TO RULE 9 (1)**

This publication is also notice to Borrower/Guarantors/Mortgagors as required under Proviso of Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.

**Date : 02-11-2020 Place : Bhopal** **Authorised Officer**



